



Gelatine

C. J. GELATINE PRODUCTS LIMITED

ISO 9001-2015 Certified

FACTORY :

21, NEW INDUSTRIAL AREA,
MANDIDEEP- Pin : 462046
DIST. RAISEN (M.P.) INDIA

TEL.: 07480-423301 (16 Lins)

E-mail : contact@cjgelatineproducts.com

CIN : L24295MH1980PLC023206

CJGELATINE/SE/2021-22

November 3, 2021

**To,
The Listing Department,
Bombay Stock Exchange Limited,
Rotunda Building,
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai-400001**

Scrip Code: 507515 ISIN : INE557D01015

SUBJECT: SUBMISSION OF PRESS CLIPPINGS OF NEWSPAPER PUBLICATION OF NOTICE OF BOARD MEETING.

Dear Sir/Ma'am

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A(A) and in compliance of Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015 regarding publishing of intimation of Board Meeting of the company scheduled to be held on **Saturday, 13th November, 2021 at 1:30 P.M.** at the Factory Premise of the Company.

We herewith enclose the newspaper advertisement published on November 3, 2021 in free press english newspaper and (regional) language newspaper.

Kindly take the above information on your records.

Thanking you.
Yours faithfully,

For, C.J. GELATINE PRODUCTS LIMITED

**DEEPAK PATIL
COMPANY SECRETARY &
COMPLIANCE OFFICER**



Encl/-Press Clippings

Net-zero emissions: Fuelling the green energy promise

BY TEJI MANDI

Climate change is a top priority for every country right now. This is one of the reasons why China has cut down the manufacturing of several raw materials that require the burning of fossil fuels.



cut emissions relative to the GDP by a third by 2030 from 2005 levels. This means we will require a climate change plan that would cost over \$2.5 trillion by 2030, which is almost the country's current GDP.

Current Scenario

A few weeks back the media carried a headline 'Only 4 days of coal left in India'. This made everyone worry, including the government. However, the issue was solved with Coal India jumping to help.

While the world is cutting down on coal, our dependency continues to remain the same. But the problem is coal is cheap, and developing countries like India prefer low-cost fuel sources.

Paris Agreement Defeat?

The government boosted the coal mining sector last year by holding a series of commercial auctions. If this continues, India will not be able to achieve its commitment made under the Paris Agreement.

According to the agreement, India is expected to

Teji Mandi (TM Investment Technologies Pvt. Ltd.) is a SEBI registered investment advisor. Information in this article should not be construed as investment advice. Please visit www.tejmandi.com to know more.

Ola posts Rs 90 crore profit

AGENCIES Mumbai

Ola has reported its first operating profit of Rs 89.82 crore for 2020-21, even as the ride-hailing company's revenue declined 65 per cent to Rs 689.61 crore amid COVID-19 induced lockdowns.



on-year basis...ANI standalone (mobility business) reported profit before tax (before exceptional items) of Rs 7,629 lakh, wiping out its losses with an improvement of more than 2x on a y-o-y basis," the regulatory documents stated.

The total loss for the period stood at Rs 1,326.08 crore in FY21 on standalone

basis, lower than loss of Rs 1,714.62 crore registered in FY20. Ride hailing business accounted for a majority share of the consolidated revenue for the IPO-bound company.

ANI Technologies, which also has food delivery and financial services offerings, saw its operational loss narrowing to Rs 429.20 crore in FY21, while revenue declined 63 per cent to Rs 983.15 crore on a consolidated basis.

When contacted, an Ola spokesperson said the company has been focused towards building a business with strong operational efficiencies and improved unit economics "...and our results today reflect just that. This will be significant as we continue to build the New Mobility ecosystem for a billion people in India."

Sun Pharma net profit up 13% to Rs 2,047 cr

MUMBAI Drug major Sun Pharmaceutical Industries on Tuesday reported a 12.92% rise in its consolidated net profit to Rs 2,047.01 crore for the quarter ended September 30, 2021, on account of robust sales across markets.

The company had posted a net profit of Rs 1,812.79 crore for the corresponding period of the previous financial year, Sun Pharma said in a regulatory filing.

Its consolidated revenue from operations during July-September 2021 stood at Rs 9,625.93 crore, compared with Rs 8,553.13 crore

in the year-ago period, it added.

"Following our good Q1 performance, we have sustained the positive momentum in Q2 (second quarter) with a topline (revenue) growth of 13% y-o-y, driven by a broad-based growth across multiple geographies," Sun Pharmaceutical Industries Managing Director Dilip Shanghvi said.

The company's global specialty business has grown by 43% over Q2 last year. Ilumya has grown both year-on-year and sequentially.

Mazagon Dock appoints Biju George as director

NEW DELHI:

Shri Biju George has been appointed, Director (Shipbuilding) in Mazagon Dock Shipbuilders Limited on 27th Oct '21. He holds a post graduate degree in Ocean Engineering and Naval Architecture from the Indian Institute of Technology, Kharagpur.



with the design of front-line warships viz. Missile Destroyers and Frigates. He was the General Manager, Shipbuilding Design Department of MDL for more than 2

years. Prior to his appointment as Director (Shipbuilding), he was the Project Superintendent of the prestigious P17A Frigate Program for the Indian Navy.


JSPL consolidated net profit grows three-fold

MUMBAI: Jindal Steel and Power Limited (JSPL) saw its consolidated net profit grow almost three-fold on annual basis to Rs 2,584.22 crore during the second quarter ended September 30, 2021.

According to a statement issued by the Indian steelmaker, JSPL reported a standalone profit after tax (PAT) of Rs 2,711 crore. The consolidated net debt was reduced to Rs 11,164 crore in the second quarter of the financial year FY22 from Rs 15,227 crore in June 2021.

As per the company statement, notwithstanding sluggish domestic demand due to ongoing monsoons in the country, JSPL reported robust growth in sales and production in Q2FY22.

JSPL further stated that its sales volume surged 32% quarter on quarter



(QOQ) and 10% year-over-year (YOY) to hit a record of 2.13 million tonnes during the quarter. Q2FY22 also marked the first time JSPL steel sales have crossed 2 million tonnes quarterly volumes, said the company.

It further stated that the company continues to benefit from buoyant export markets as the share of exports in

overall volumes increased to more than 40% in 2QFY22 compared to 34% in the first quarter of FY22 (38% in Q2FY21).

Exports have become a key channel of sales for the Company, especially in times of subdued domestic demand, said JSPL in its statement.

The first half of FY22 further showcases the company's operational flexibility under challenging market conditions helping the company to post a solid production growth of 12% YoY and sales growth of 7% YoY.

"Resilient operational performance in 1HFY22 and anticipated pick up in domestic construction activities in 2H gives the confidence to achieve our full-year production target of 8.0-8.5 million tonnes," read JSPL's statement.

MARKET WATCH

SENSEX 60029.06 -109.40 NIFTY 17889.00 -40.70

Sensex holds 60K, but ends 109 points lower

After a positive opening, the Nifty made an intraday high at 18012.25 level and traded in a narrow range throughout the session and managed to close the session with a moderate loss of 40.70 points.

Bank Nifty was stronger than Nifty and closed the session at 39,938.45 levels with a gain of 174 points. At close, the Sensex was down 109.40 points or 0.18 percent at 60,029.06.

The broader Nifty was down 40.70 points or 0.23 percent at 17,889.00.

About 1851 shares have advanced, 1216 shares declined, and 107 shares are unchanged.

On the sectoral front, Nifty Realty and PSU bank indices are up 2.3 percent, while selling is seen in the FMCG, pharma, IT and metal names. Stocks like Maruti Suzuki, Titan, NTPC, State Bank of India were top gainers. Tata Steel, Grasim, JSW Steel & Hindalco were prime losers.

Motilal Oswal - MD & CEO, Motilal Oswal Financial Services Ltd. said, "Equity markets had a historical journey in Samvat 2077, as it touched new life time highs with Nifty/Sensex surpassing 18k/60k mark for the first time in history. The run-up in the market has been driven by a

strong global liquidity, containment of COVID-19 cases, significant pickup in vaccination and sharp recovery in corporate earnings.

"Nifty has given more than 40% percent returns in Samvat 2077 so far, while Midcaps/Smallcaps have outperformed with returns in excess of 70 percent/80 percent respectively. The key themes during Samvat 2077 were high beta, cyclical and value stocks. With the economic cycle picking up, we expect the corporate earnings growth to revive as well. Markets have always moved in tandem with earnings growth. Although there would be ups and downs in-between, we expect the overall trend of the market to remain positive in Samvat 2078 as well," Oswal added.

Gaurav Udani, CEO & Founder, ThinkRedBlu Securities, said, "Nifty took resistance around 18,000 levels and corrected over 100 points from there. It closed at 17,890, down by 40 points since Monday's (November 1) close. Nifty has strong resistance in 17,950 to 18,050 range. It has support at 17,600 and 17,450 levels. Traders are advised to book profits in every rise and avoid taking long positions till Nifty closes above 18,350 levels."

The Bombay Presidency Radio Club Limited

157, Arthur Bunder Road, Colaba, Mumbai 400 005. CIN: U99999MH1928GAP001372. Tel No: 22845121 / 2322845025 / 71 / 75 / +91 9167863022. Email: radioclub05@gmail.com / radioclubmumbai@gmail.com. Website: www.radioclub.in

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 97th Annual General Meeting (AGM) of the Members of The Bombay Presidency Radio Club Limited ('the Company') is scheduled to be held on Monday 20th December 2021, at 1.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM.

In view of the continuing restrictions on the movement of persons at several places in the Country, due to outbreak of COVID-19 global pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) allowed conducting Annual General Meetings (AGM) through video conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) and dispensed physical presence of the Members at the Meetings. Accordingly, the MCA issued Circular No. 14/2020 dated April 8th, 2020, Circular No. 17/2020 dated April 13th, 2020, Circular No. 20/2020 dated May 05th, 2020 and Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 prescribing the procedures and manners of conducting the Annual General Meeting through VC / OAVM mode. In compliance with these MCA circulars and relevant provisions of Companies Act, 2013, the 97th AGM will be held through VC / OAVM.

The Notice of the AGM alongwith Annual Report of the Financial Year 2020-21 will be sent only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company in accordance with the aforesaid MCA circulars. Members may note that the Notice alongwith Annual Report of the Financial Year 2020-21 will also be available on the Company's website www.radioclub.in and will also be disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-voting system during the Annual General Meeting) i.e. www.evotingindia.com. Members can attend and participate in the AGM through VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The e-voting system shall start from the start of Annual General Meeting and shall remain open for 4 (four) hours. Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the Notice of the AGM.

If your email address is already registered with the company, login details for remote e-voting and e-voting being sent on your registered email addresses.

In case you have not registered your e-mail address with the Company, you can register the same by sending a request to the Company by mentioning the name, membership number, date of birth, address etc. After receipt of request from members, the Company will check in their database of members and register the said email address in their record.

The Annual Report for the Financial Year 2020-21 and Notice of AGM of the Company will be sent to all the Members at their registered email addresses in accordance with the provisions of Companies Act, 2013.

For & on behalf of the Managing Committee (Board of Directors)

Sd/-

Harish Kumar Garg

Place: Mumbai

Date: 02.11.2021

President

(DIN: 05120532)

C. J. GELATINE PRODUCTS LTD.

(CIN No. L24295MH1980PLC023206) Regd. Office: 05, Ground Floor, Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Dondre Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.) Tel: 07480-423308, 423301 Email: cjsecretaria@gmail.com Web Portal: www.cjgelatineproducts.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 13th November, 2021 at 1.30 P.M. at the Factory Premise of the company at 21, New Industrial Area, Mandideep, Bhopal, (M.P.) - 462046, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021 along with other routine businesses.

This information is also available on the website of the Company at www.cjgelatineproducts.com and website of the Stock Exchange at www.bseindia.com.

By orders of the Board C. J. Gelatine Products Ltd. Sd/- Deepak Patil Company Secretary M.No: A-61787

Table with financial data for SYNTHIKO FOILS LIMITED. Columns: Particulars, Quarter ended 30-09-2021, Six Months ended 30-09-2021, Quarter ended 30-09-2020. Rows include Total Income from Operations, Net Profit, etc.

Indian Bank advertisement for sale of immovable property. Includes details of property, price, and contact information for the bank.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the rights of the Messrs Upvan Developers in respect of the properties more particularly described in the SCHEDULE written herein below.

All persons/entities having any right, title, claim, benefit, demand or interest in respect of the under mentioned properties or any part thereof by way of sale, exchange, let, lease, sub-lease, license, assignment, mortgage (equitable or otherwise), inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, possession, family arrangement/settlement, Decree or Order of any Court of Law, contracts / agreements, development rights, partnership or otherwise of whatsoever nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address / email id mentioned below within 10 days (ten) from the date of the publication of the public notice, failing which, such claim or claims and/or objections, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned. All claims and objections addressed in response to this public notice should quote the No. P0335.

SCHEDULE All those pieces and parcels of land bearing (i) CTS No. 97/A/2C/4 admeasuring 2063.3 square meters, and (ii) CTS No. 97/A/2C/2 admeasuring 2074.6 square meters, situate, lying and being at Upper Govind Nagar, Village Chincholi, Taluka Melad, Mumbai Suburban District.

Dated this 3rd day of November, 2021 Sagar Kadam Partner DSK Legal Advocates and Solicitors 1203-BA, One World Centre, Tower 2B, Floor 12B, 841, Senapati Bagat Marg, Ephinstone Road, Mumbai - 400013 srs@dslklegal.com

Bayer CropScience Limited financial results table. Columns: Particulars, Quarter Ended 30.09.2021, 30.06.2021, 30.09.2020, Six Months Ended 30.09.2021, 30.09.2020, Year Ended 31.03.2021. Rows include Total Income from Operations, Net Profit, etc.

जाहीर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती योग्यतेने खेचणे रिकवाही, पॉवरॉवर, एनटीओ आणि इतर बाबत वादग्रस्त कडविल्याचे वेळी, त्याच पर्यायाने प्रमाणे मुदतपूर्व प्रतिक्रिया करणे...

DEVINSU TRADING LIMITED Regd Office: 82, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai 400 021

SATYAM SILK MILLS LIMITED Regd. Office: 82, Maker Chamber III, Nariman Point, Mumbai - 400 021

PUNCTUAL TRADING LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

RIDHI SYNTHETICS LIMITED Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

महालक्ष्मी सीएलएस लिमिटेड मुंबई (इंग्लिश), नवी मुंबई (इंग्लिश), विजापूर, नाशिक, पणजी, मुंबई - 400 021

The spirit of Mumbai is now 93 years old! FREE PRESS www.freepressjournal.in

सिक्वेटिव्ह रिपोर्टिंग अॅण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेसमेंट अॅण्ड एफकोसॅमॅट ऑफ सिक्वेटिव्ह रिपोर्टिंग अॅण्ड, २०२१ (१ ऑक्टोबर) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

Table with 5 columns: अ. क्र., कर्जदारचे नांव (अ), गहाण मालमत्तेचा तपशील (ब), एमपीए दिनांक (क), थकीत रक्कम (रु.) (ख). Contains 10 rows of financial data.

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कार्याई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (रस्त्तम) क मध्ये तारीख अनुसार) म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

कर्जदारांनी कोर्ट खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसाधारण व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे रक्कम 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर रस्त्तम 'ड' मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यत के व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण करावे.

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that I am in the process of investigating the TITLE of the IMMOVABLE PROPERTY mentioned in the schedule below which is currently owned by SHARADA SPACES LLP...

SCHEDULE OF PROPERTY ALL THAT PLOT OF LAND AS SHOWN IN REVENUE RECORD ON PROPERTY CARD EXTRACT BEARING CITY SURVEY NO. 469...

SYNTHIKO FOILS LIMITED

Table with 4 columns: Particulars, Quarter ended 30-09-2021, 6 Months ended 30-09-2021, Quarter ended 30-09-2020. Contains financial data for Synthiko Foils Limited.

C. J. GELATINE PRODUCTS LTD.

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015...

दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्रॉसिअर चॅम्बर, ३१७/३२१, डॉ. ए.पी. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१. टेलिफोन: +०२२ २२०४८८८९-३-३, ईमेल आयडी: investor@dmcc.com, वेबसाईट: www.dmcc.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

Table with 4 columns: अ. क्र., तपशील, अलिप्त, एकत्रित. Contains financial data for Dharamsi Morarji Chemicals Limited.

टीपः १. कंपनीचे वरील अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स (इंड एस) सहाय्यात कंपनीज (इंडियन अकाउंटिंग स्टॅण्डर्ड्स), रुस, २०१५ चा नियम ३ व त्यानंतरच्या अन्य संबंधित दुरुव्यावहाराने बनवले आहेत.

२. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाच्या प्रवर्तनातून एकूट उत्पन्नामध्ये कंपनीच्या बंद पाडलेले खोली बुंदित अलिप्त अलिप्त/हस्तगत पूर्ण झाल्यामुळे रु. ४४.४० लाखांच्या लाभ समाविष्ट आहे.

३. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांच्या प्रवर्तनातून एकूट उत्पन्नामध्ये कंपनीच्या बंद पाडलेले खोली बुंदित अलिप्त अलिप्त/हस्तगत पूर्ण झाल्यामुळे रु. ४४.४० लाखांच्या लाभ समाविष्ट आहे.

४. कंपनीचे कामकाज एकाच विभागातून मेर्यादित आहे ते म्हणजे रसायनांचे उत्पादन आणि विक्री म्हणून प्रवर्तनीय विभागातील इंडएस-१०८ च्या आवश्यकांची माहिती देणे तिला लागू होत नाही.

५. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्कलोजर रिव्हायमेंटस) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज मधूनच बीएसई लिमिटेड कडे मादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित (अलिप्त आणि एकत्रित) वित्तीय निष्कर्षांच्या (निष्कर्ष) तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे.

दी धरमसी मोरारजी केमिकल कंपनी लिमिटेड साठी (बीएमएल ललीतसिंग गोकुलदास) मॅनेजिंग डायरेक्टर अॅड चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डीआयएन: ००४२१०८३

Savita Oil Technologies Limited CIN - L24100MH1961PLC012066 Registered Office: 66/67, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai - 400 021, India

SAVSOL | TRANSOL

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021

Table with 4 columns: Particulars, Quarter ended 30.09.2021 Unaudited, Half Year ended 30.09.2021 Unaudited, Quarter ended 30.09.2020 Unaudited. Contains financial data for Savita Oil Technologies Limited.

1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended 30th September, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

MODISON METALS LIMITED नोंद. कार्यालय: ३३-नरिमन भवन, २२७-नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१. दूर.: +९१ २२ २२२०२ ६४३०६ फॅक्स: +९१ २२ २२०४ ८००९ ईमेल: shareholder@modison.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

Table with 4 columns: तपशील, अलिप्त, एकत्रित. Contains financial data for Modison Metals Limited.

टीपः १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अॅण्ड अदर डिस्कलोजर रिव्हायमेंटस) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे.

२) आवश्यक तेथे तुलनायोग्य करण्याकरिता मागील वर्ष/तिमाही/कालावधीची संलग्न आकडेवारी पुनर्गठीत, पुनर्रचित आणि पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी मोदीसन मेटल्स लिमिटेड साठी सही/ - मनिष कुमार श्रवास्तवा डीआयएन: ०८७९६२७३ जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर